




**Section - I**

**English**

01. Fill in the blank by using comparative form of the verb.  
My car is quite slow and I want to get a \_\_\_\_\_ (fast) one.  
(1) faster                      (2) fastest                      (3) more fast                      (4) most fast
02. Choose two correct modal auxiliaries showing possibility in the following sentence.  
Rohan \_\_\_\_\_ write in his notebook.  
(1) could                      (2) must                      (3) can                      (4) should
03. Look at the following slogan and choose the correct option for the given question.  
'Each one-teach one'  
This slogan is used for \_\_\_\_\_.  
(1) Literacy awareness programme                      (2) Green revolution programme  
(3) Health awareness programme                      (4) Addiction awareness programme
04. Read the following sentence and choose the correct alternative.  
The door \_\_\_\_\_ by the teacher.  
(1) is being shutting                      (2) were being shut  
(3) are being shut                      (4) is being shut
05. Complete the web of adjective for the word given. Choose any one correct option.



- (1) bright                      (2) dim                      (3) black                      (4) dull

**SPACE FOR ROUGH WORK**

**Instruction for Q. 06 and Q. 07 -**

Read the news and choose the correct option.

**Seminar on Diabetes**

On 29<sup>th</sup> September, on the occasion of World Heart Day, New Vision School. Mumbai organized an interactive seminar for the parents of New Vision School. Dr. Sanjay Gupta, the Senior diabetologist was the main speaker for it. Approximately 152 parents attended the seminar. This seminar was organized by Doctors' Medical Association along with school.

06. Choose any one correct option for the given question.  
The seminar was organized for \_\_\_\_\_.
- (1) all (2) teachers  
(3) students (4) parents
07. What kind of seminar was organized by the school?
- (1) recorded (2) vocal  
(3) interactive (4) written
08. Choose the correct option from the following which shows the pronouns.  
Sun Wakang is brave and intelligent. But he is also a trickster. His body is as hard as diamond.
- (1) also, and (2) as, is  
(3) he, his (4) brave, intelligent
09. Choose the correct option to identify the tense of the underlined words.  
The train has started before I reached the station.
- (1) past perfect (2) present perfect  
(3) present continuous (4) simple past

**SPACE FOR ROUGH WORK**

10. Choose the correct alternative from the following to complete the puzzle for the meaningful words.

C	H	E	?	T
	?			A
	N			M
				?

- (1) a                      (2) o                      (3) e                      (4) i


**Instruction for question no. 11 and 12.**

Read the passage and choose the correct alternative.

When they arrived at the seaside, out jumped all the children with a shout of joy. Down to the sands they raced, hand in hand - but Nobody took Hari's hand. Nobody went near him.

Hari was angry. He went to a sandy corner near a rocky pool and sat down by himself. He took out his lunch and looked at it. It was a good lunch. There were two hard-boiled eggs, six jam sandwiches, three pieces of bread and butter, a ginger cake, and a bar of chocolate. He would eat it all by himself. He wouldn't offer anything to anyone!

11. Complete the web by choosing 2 correct options.



- (1) bread and butter                      (2) juice  
 (3) biscuits                                      (4) bar of chocolate

12. How was the pool?

- (1) sandy                      (2) narrow                      (3) deep                      (4) rocky

**SPACE FOR ROUGH WORK**

13. Choose the correct option for the underlined part of the following.  
Charuta wants to decorate her bungalow. For that purpose, she visited a person who is master in beautifies the inside of a house.
- (1) building contractor (2) merchant  
(3) sailor (4) interior decorator
14. Read the sentence and recognize its type by choosing the correct option.  
Bind up the wound with a bandage.
- (1) Exclamatory Sentence (2) Imperative Sentence  
(3) Interrogative Sentence (4) Assertive Sentence
15. Fill in the blank by choosing the correct option for the correct conjunction.  
He worked hard to sell the wood in the morning \_\_\_\_\_ grains in the evening.
- (1) because (2) so (3) and (4) since
16. Choose the correct alternative to complete the following set of words.

D	P	T	H	L	P	S
A	I	S	C	A	T	Q
P	H	W	R	T	O	S
L	M	E	A	E	P	I
B	A	E	C	L	Y	Z
S	I	T	K	A	I	G
A	B	S	E	M	H	V
A	O	C	R	P	W	P
S	T	M	S	Q	N	P

- (1) decoration (2) relatives (3) crackers (4) cloths
17. Select one correct option for the underlined word to make it opposite of it.  
If you do not wake up early in the morning, you are \_\_\_\_\_ for school.
- (1) late (2) early (3) perfect (4) in

**SPACE FOR ROUGH WORK**

18. Choose the correct alternative that shows the correct meaning of the underlined words.

They received the president of the college with open arms.

- (1) with someone's presence (2) with excellent work  
(3) with fear (4) with warm welcome

**Instruction for Q. 19, Q. 20 and Q. 21 -**

Read the passage and choose the correct alternative.

Many years ago, at the foothills of the kaatskill (kat-skill) mountains, was a little village. In the village lived a simple, good-natured fellow named Rip Van Winkle. He was a kind neighbour, ready to help anyone. Everyone in the village liked him. The children of the village shouted with joy whenever they saw him because he played with them, he taught them to fly kites and shoot marbles and told them long stories.

The only problem with Rip was that he was very lazy. He did no work on his own farm and just idled away his time. His fences were falling to pieces. His cow was going astray. Weeds grew on his farm. Rip's constant companion was his dog, named Wolf. To avoid work, he would walk away into the forest with his dog.

19. What did Rip Van Winkle teach to the children? (Choose any 2 answers)

- (1) to write poems (2) to fly kites  
(3) to tell stories (4) to shoot marbles

20. Who was wolf ?

- (1) boy (2) wolf (3) dog (4) villager

21. Match the pairs.

**A**

- 1) fences  
2) cow  
3) weeds  
4) kaatskill

**B**

- a) going astray  
b) falling to pieces  
c) mountains  
d) grow on farms

- (1) 1-b; 2-a; 3-d; 4-c (2) 1-c; 2-d; 3-a; 4-b  
(3) 1-d; 2-a; 3-b; 4-c (4) 1-a; 2-b; 3-c; 4-d

**SPACE FOR ROUGH WORK**

22. Read the following pairs of homophones and find out a pair which is not a homophone. Choose any one correct option.
- (1) Steel - still (2) though - thought  
(3) main - mane (4) right - write
23. Observe the following website and choose the correct option for the given question.

महाराष्ट्र शासन Government of Maharashtra SKIP TO MAIN CONTENT ENGLISH

नाशिक जिल्हा  
NASHIK DISTRICT

HOME ABOUT DISTRICT CORONA VIRUS-COVID19 DIRECTORY DEPARTMENT TOURISM DOCUMENTS NOTICES MORE

HOME / DIRECTORY / PUBLIC UTILITIES / UNIVERSITIES / Maharashtra University of Health Science (MUHS)

**Maharashtra University of Health Science (MUHS)**  
Maharashtra Health Science University, Mhasrul, Vani Dindori Road, Nashik-422004.

Email : registrar[at]muhs[dot]jac[dot]in  
Phone : +2532539100  
Website : https://muhs.ac.in/  
Category/Type : University

What is the above website about?

- (1) Social Science (2) Mathematical Science  
(3) Environmental Science (4) Health Science
24. Choose the correct option for the indirect speech.  
The mouse shouted, "Let me go".
- (1) The mouse shouted that to let him go.  
(2) The mouse shouted to let him go.  
(3) I shouted to let mouse go.  
(4) The mouse shouted that let me go.
25. Find the meaningful word from the following jumbled letters.  
EATRTHE
- (1) EARTHE (2) THROWING (3) THIEF (4) THEATRE

SPACE FOR ROUGH WORK

## SECTION - II

## INTELLIGENCE TEST

## Directions Q. 26 to 28.

Identify the rhythmic arrangement of terms given below and find the correct term in place of the question mark.

26.  $\square \square \square \square \square ? ? \square \square \square \square \square ? \square \square \square$   
 (1)  $\square \square \square$  (2)  $\square \square \square$  (3)  $\square \square \square$  (4)  $\square \square \square$
27. m n n s e m ? s e n m s e n ? m ? n n s  
 (1) n e n (2) n m e (3) n n e (4) e s n
28. 5 2 1 ? 4 1 7 4 5 ? 4 ? 2 1 7 2 1 7 4 5  
 (1) 7 2 5 (2) 2 7 5 (3) 5 7 2 (4) 7 5 2
29. Health is wealth means \_\_\_ [Choose two correct options from the following.]  
 (1) Good health is the real wealth.  
 (2) Good health is equally important as wealth.  
 (3) Health and wealth are dependent on each other.  
 (4) Good health is enjoyed only by rich people.
30. The ratio of the present ages of Aashish and Aditya is 4:7. Eight years hence, the ratio of their ages will be 2:3. Find Aditya's age five years ago.  
 (1) 28 years (2) 19 years (3) 23 years (4) 11 years
31. Ishan told Aradhya "You are the daughter of my mother's sister-in-law." How is Aradhya related to Ishan's father?  
 (1) daughter (2) cousin (3) niece (4) Maternal aunt

SPACE FOR ROUGH WORK



## विभाग - II

## बुद्धिमत्ता चाचणी

प्रश्न 26 ते 28 साठी सूचना -

दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नाचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायांतून निवडा.

26.  $\square\square\square\square\square\square\square\square\square\square\square\square\square\square\square\square$   
 (1)  $\square\square\square$  (2)  $\square\square\square$  (3)  $\square\square\square$  (4)  $\square\square\square$
27. m n n s e m ? s e n m s e n ? m ? n n s  
 (1) n e n (2) n m e (3) n n e (4) e s n
28. 5 2 1 ? 4 1 7 4 5 ? 4 ? 2 1 7 2 1 7 4 5  
 (1) 725 (2) 275 (3) 572 (4) 752
29. 'शुभम हा मागील आठवड्यातच चतुर्भुज झाला' या वाक्यातील अधोरेखित वाकप्रचाराचा अर्थ ओळखा. (दोन अचूक पर्याय निवडा)  
 (1) लग्न होणे (2) कैद होणे (3) नाश पावणे (4) पराभूत होणे
30. आशिष व आदित्य यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:7 आहे. 8 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 होईल, तर आदित्यचे पांच वर्षांपूर्वीचे वय किती होते?  
 (1) 28 वर्षे (2) 19 वर्षे (3) 23 वर्षे (4) 11 वर्षे
31. ईशान आराध्याला म्हणाला, "तू माझ्या आईच्या नणंदेची मुलगी आहेस". तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण?  
 (1) मुलगी (2) पुतणी (3) भाची (4) मावशी

कच्च्या कामासाठी फक्त

32. In the following number series find the odd term.

2, 3, 6, 10, 18, 27, 54, 81, 162


- (1) 54                      (2) 10                      (3) 162                      (4) 242

33. Ninad walked 5m. East. Then he walked 2.25m. North. Then he turned to his right, in right angle and walked 5m. Now what will be the minimum distance from the original position?


- (1) 10.25 m              (2) 10.50 m              (3) 9.25 m              (4) 12.50 m

34. Choose the correct alternative to complete the question figure.


**Question Figure**




**Answer Figures**




(1)



(2)



(3)




(4)


35. In a Zoo, no animal is having any physical disability. Total number of legs of deers and ducks together is 52 and the total number of heads taken together is 19. Find the number of ducks in the Zoo.

- (1) 7                      (2) 14                      (3) 10                      (4) 12


**SPACE FOR ROUGH WORK**

ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------


32. खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा.  
2, 3, 6, 10, 18, 27, 54, 81, 162  
(1) 54 (2) 10 (3) 162 (4) 242
33. निनाद पूर्वेकडे 5मी चालत गेला. तिथून पुन्हा उत्तरेकडे 2.25मी चालला. तेथे तो उजवीकडे काटकोनात वळून 5मी चालला, तर मूळ ठिकाणापासून त्याचे कमीत कमी अंतर किती?  
(1) 10.25मी (2) 10.50मी  
(3) 9.25मी (4) 12.50मी
34. खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा.  
प्रश्न आकृती उत्तर आकृत्या
- 




(1)



(2)



(3)




(4)
35. एका प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राणी अव्यंग असून हरिण व बदके यांच्या पायांची संख्या 52 व डोक्यांची संख्या 19 आहे. तर संग्रहालयातील बदकाची संख्या किती असेल?  
(1) 7 (2) 14 (3) 10 (4) 12

कच्च्या कामासाठी फक्त

**Directions Q. 36 and 37.**

The number of players playing different games in a school are given in the following Venn diagram. Observe the figure and choose the correct alternative to answer the questions that follow.



36. How many players play indoor games?  
 (1) 8                      (2) 19                      (3) 18                      (4) 13
37. By What percentage the number of players playing only chess is more than the number of players playing all the three games.  
 (1) 60%                      (2) 40%                      (3) 75%                      (4) 160%

**Directions Q. 38 and 39.**

Identify the water reflection of the question figure from the given alternatives.


38. **Question Figure**                      **Answer Figures**

(1)                      (2)                      (3)                      (4)

**SPACE FOR ROUGH WORK**

**प्रश्न 36 व 37 साठी सूचना -**

खालील वेन आकृतीत एका शाळेतील खेळाडूंची संख्या दिलेली आहे. त्याचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.



36. बैठे खेळ खेळणारे एकूण किती खेळाडू आहेत?

- (1) 8                      (2) 19                      (3) 18                      (4) 13

37. फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या तीनही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या शेकडा कितीने जास्त आहे?


- (1) 60%                      (2) 40%                      (3) 75%                      (4) 160%

**प्रश्न 38 व 39 साठी सूचना -**


खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायांतून निवडा.

38. प्रश्न आकृती


उत्तर आकृत्या




(1)



(2)



(3)



(4)

कच्च्या कामासाठी फक्त

39. Question Figure



Answer Figures



(1)



(2)



(3)



(4)

Directions Q. 40 to 44.

In each of the following questions relation between the third and the fourth term is the same as that between the first and the second term. Find the term to replace the question mark.

40. 23 : 49 :: 41 : ? (Select two correct alternatives)

(1) 161

(2) 125

(3) 85

(4) 92

41. Gold : Au :: Silver : ?

(1) Ag

(2) Al

(3) Fe

(4) Cu

42. Mango : Fruit :: Ginger : ?

(1) Leaf

(2) Root

(3) Stem

(4) Vegetable

SPACE FOR ROUGH WORK

39. प्रश्न आकृती



उत्तर आकृत्या



(1)



(2)



(3)



(4)

प्रश्न 40 ते 44 साठी सूचना -

पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा.

40. 23 : 49 :: 41 : ? (दोन अचूक पर्याय निवडा)

(1) 161

(2) 125

(3) 85

(4) 92

41. सोने : Au :: चांदी : ?

(1) Ag

(2) Al

(3) Fe

(4) Cu

42. वसंत : वर्षा :: ग्रीष्म : ?

(1) अनंत



(2) हेमंत

(3) शरद


(4) शिशिर

कच्च्या कामासाठी फक्त


43.




(1)



(2)



(3)



(4)

44. DH : N :: BF : ? (Choose two correct alternatives)

(1) I

(2) R

(3) W

(4) J

**Directions Q. 45 and 46.**

In a certain code language the word HAD is written as 532, SHE is written as 145 and DIE is written as 391.

45. How will you write the word HIS in the same code language?

(1) 354

(2) 294

(3) 594

(4) 539

46. Which of the following word will be formed by the code 4293?

(1) DEAD

(2) HEAD

(3) PAID

(4) SAID

47. In a certain code language COT is written as ELV, SUN is written as URP. How will you write the word PIG in the same code language?

(1) RFI

(2) RHI



(3) RGI

(4) QJH


SPACE FOR ROUGH WORK




43.




(1)



(2)



(3)



(4)

44. DH : N :: BF : ? (दोन अचूक पर्याय निवडा)

(1) I

(2) R

(3) W

(4) J

प्रश्न 45 व 46 साठी सूचना -

एका सांकेतिक भाषेत 'हरीश' हा शब्द 7458, 'शीतल' हा शब्द 3786 आणि 'रतीब' हा शब्द 5826 असा लिहितात तर.....

45. 'किनारा' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या सांकेतिक अंकांनी दर्शवता येईल?

(1) 683

(2) 745

(3) 685

(4) 785

46. 2785 या सांकेतिक अंकांपासून तयार होणारा शब्द कोणता?

(1) बहीरा

(2) हीरक

(3) बहार

(4) बशीर

47. एका सांकेतिक भाषेत COT ला ELV असे लिहितात, SUN ला URP असे लिहितात, तर PIG हा शब्द कसा लिहावा?

(1) RFI

(2) RHI


(3) RGI

(4) QJH


कच्च्या कामासाठी फक्त

48. Identify the correct mirror image of the question figure from the alternatives given.


**Question Figure**




**Answer Figures**




(1)



(2)




(3)




(4)

49. The paper as shown in the question figure is folded and shaded region is cut as shown in the question figure. How will the figure look like when the paper is unfolded. Choose the correct option.


**Question Figure**




**Answer Figures**




(1)



(2)



(3)




(4)


SPACE FOR ROUGH WORK

48. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायांतून निवडा.


प्रश्न आकृती




उत्तर आकृत्या




(1)



(2)




(3)




(4)

49. खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उलघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल?


प्रश्न आकृती




उत्तर आकृत्या




(1)



(2)



(3)




(4)

कच्च्या कामासाठी फक्त

50. In a certain year, Environment Day falls on Friday. Then on which day Children's Day will fall in the same year?  
 (1) Monday (2) Sunday (3) Thursday (4) Saturday
51. In the following number series, how many times two prime numbers follow each other consequently?  
 3 5 7 4 2 6 3 7 9 4 2 5 3 2 4 9 7 5 6 2 9  
 (1) 8 (2) 6 (3) 7 (4) 5
52. In the given alphabet series to get the word opposite in meaning of the word 'beautiful', which will be the correct order of numbers?  
 (1) 21, 10, 25, 12 (2) 21, 7, 11, 25  
 (3) 21, 7, 12, 25 (4) 12, 21, 8, 25

**Directions Q. 53 to 57.**

Find the odd term.

53. (1) talented (2) dull (3) intelligent (4) bright
54. (1) Potato (2) Ginger  
 (3) Elephant foot (4) Sweet Potato
55. (1) 289 (2) 143 (3) 221 (4) 187
56. (1) SUW (2) BCE (3) MQS (4) EGK
57.   
 (1) (2) (3) (4)

**SPACE FOR ROUGH WORK**

ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------


50. पर्यावरण दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता असेल?  
 (1) सोमवार (2) रविवार  
 (3) गुरुवार (4) शनिवार
51. खालील अंकमालेत लगतच्या दोन्ही मूळसंख्या आहेत असे किती वेळा झाले आहे?  
 अंकमाला - 3, 5, 7, 4, 2, 6, 3, 7, 9, 4, 2, 5, 3, 2, 4, 9, 7, 5,  
 6, 2, 9  
 (1) 8 (2) 6 (3) 7 (4) 5
52. पुस्तक, पृष्ठभाग, पौष, पालक, पौराणिक, पॅराशुट, पोट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता?  
 (1) पौराणिक (2) पृष्ठभाग (3) पॅराशुट (4) पोट

प्रश्न 53 ते 57 साठी सूचना -


गटात न बसणारे पद ओळखा.

53. (1) शुष्क (2) आर्द्र (3) कोरडा (4) सुका
54. (1) बटाटा (2) आले (3) सुरण (4) रताळे
55. (1) 289 (2) 143 (3) 221 (4) 187
56. (1) SUW (2) BCE (3) MQS (4) EGK


57.




(1)



(2)




(3)



(4)

कच्च्या कामासाठी फक्त

58. Find out the rule underlying the arrangement of numbers in the following question and choose the correct alternative that will replace the question mark.



- (1) 4                      (2) 1                      (3) 3                      (4) 2


59. Observe the numbers given in the following square and choose the correct alternative to replace the question mark. [Choose two correct alternatives]

35	28	13
17	?	52
62	43	22


- (1) 73                      (2) 85                      (3) 8                      (4) 10

60. Find the hidden part of the question figure from the alternatives given.


**Question Figure**




**Answer Figures**




(1)



(2)






(3)



(4)

**SPACE FOR ROUGH WORK**

58. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?



(1) 4

(2) 1

(3) 3

(4) 2

59. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? (दोन अचूक पर्याय निवडा)

35	28	13
17	?	52
62	43	22

(1) 73


(2) 85

(3) 8


(4) 10

60. प्रश्नाकृतीत लपलेली आकृती पर्यायांतून निवडा:


प्रश्न आकृती




उत्तर आकृत्या




(1)



(2)



(3)



(4)

कच्च्या कामासाठी फक्त

**Directions : Q. 61 to 65.**

In the following series determine the rule underlying the series and find out the term in place of the question mark.

61. 6, 6, 9, 18, 45, ?

- (1) 90                      (2) 145                      (3) 125                      (4) 135

62. 3, 8, 15, 26, 43, 68, 103, ?

- (1) 150                      (2) 120                      (3) 206                      (4) 152


63.  $\circ \times \triangle \square +$ ,  $\times \circ \triangle \square +$ ,  $\times \triangle \circ \square +$ , ?

- (1)  $\times \triangle \circ + \square$       (2)  $\times \triangle \square \circ +$       (3)  $\square + \times \triangle \circ$       (4)  $\triangle \times \circ \square +$

64. YX, WU, TQ, PL, ?

- (1) KE                      (2) LE                      (3) JE                      (4) KF

65.



66. In a queue Vihan is at 23<sup>rd</sup> position from left and Sonal is at 15<sup>th</sup> position from right. There are four boys between them. Find total number of children in the queue. [Choose two correct alternatives.]

- (1) 41                      (2) 31                      (3) 32                      (4) 42

SPACE FOR ROUGH WORK



ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------

प्र. 61 ते 65 साठी सूचना -

खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा.

61. 6, 6, 9, 18, 45, ?

- (1) 90 (2) 145 (3) 125 (4) 135

62. 3, 8, 15, 26, 43, 68, 103, ?

- (1) 150 (2) 120 (3) 206 (4) 152



63.  $\circ \times \triangle \square +$ ,  $\times \circ \triangle \square +$ ,  $\times \triangle \circ \square +$ , ?

- (1)  $\times \triangle \circ + \square$  (2)  $\times \triangle \square \circ +$  (3)  $\square + \times \triangle \circ$  (4)  $\triangle \times \circ \square +$

64. YX, WU, TQ, PL, ?

- (1) KE (2) LE (3) JE (4) KF

65.



(1)

(2)

(3)

(4)

66. एका रांगेत विहानचा डावीकडून 23वा व सोनलचा उजवीकडून 15वा क्रमांक आहे. दोघांच्या दरम्यान चार मुले असल्यास, त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

(दोन अचूक पर्याय निवडा)


- (1) 41 (2) 31 (3) 32 (4) 42

कच्च्या कामासाठी फक्त


**Directions: Q. 67 and 68.**

Choose the correct figure from the alternatives given that exactly matches with the question figure.


**67. Question Figure**




**Answer Figures**




(1)



(2)




(3)




(4)


**68. Question Figure**




**Answer Figures**




(1)



(2)



(3)




(4)

SPACE FOR ROUGH WORK


प्रश्न 67 व 68 साठी सूचना:

खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.


67. प्रश्न आकृती




उत्तर आकृत्या




(1)



(2)




(3)




(4)


68. प्रश्न आकृती




उत्तर आकृत्या



(1)



(2)



(3)



(4)

कच्च्या कामासाठी फक्त

ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------

69. At which position from right, will be the letter, which is at equal distance from the letters I and U; in the given alphabet series.  
 (1) 11<sup>th</sup> Position (2) 12<sup>th</sup> Position (3) 10<sup>th</sup> Position (4) 8<sup>th</sup> Position
70. In the given alphabet series first and third groups are interchanged, similarly fifth and second groups are interchanged and a new Alphabet series is formed. Then which letter will be at the middle position between the letters Q and M in the new Alphabet series?  
 (1) O (2) A (3) X (4) Y


**Directions Q. 71 and 72.**

A wooden cube is painted red on the opposite two surfaces, green on the other two opposite surfaces and blue on the remaining opposite surfaces. The wooden block is cut on all the faces thrice at equal distance. Then

71. How many cubes have only two colours red and blue?  
 (1) 8 (2) 12 (3) 10 (4) 4
72. How many cubes have only one face painted?  
 (1) 36 (2) 12 (3) 24 (4) 30

**Directions Q. 73 to 75.**

Observe the following pyramid of numbers and choose the correct alternative that will replace the question mark in the questions that follow.



**SPACE FOR ROUGH WORK**

ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------

69. अक्षरमालेतील I आणि U या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर हे उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे?  
 (1) 11 व्या (2) 12 व्या (3) 10 व्या (4) 8 व्या

70. अक्षरमालेतील पहिल्या व तिसऱ्या गटाची अदलाबदल केली, पाचव्या व दुसऱ्या गटाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत Q व M या अक्षरांच्या दरम्यान मध्यभागी येणारे अक्षर कोणते?  
 (1) O (2) A (3) X (4) Y

प्र. 71 व 72 साठी सूचना -

एक लाकडी घन ठोकळा घेऊन त्याच्या संमुख पृष्ठभागांवर लाल, हिरवा, निळा याप्रमाणे तीन रंग दिले आणि त्या ठोकळ्याला सर्व पृष्ठांवर समान अंतरावर तीन काप घेतले तर....

71. लाल व निळा हे दोनच रंग असलेले किती ठोकळे तयार होतील?  
 (1) 8 (2) 12 (3) 10 (4) 4
72. फक्त एकाच बाजूला रंग लागलेले किती घन ठोकळे तयार होतात?  
 (1) 36 (2) 12 (3) 24 (4) 30

प्र. 73 ते 75 साठी सूचना -

खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्यातील अंकांच्या मांडणीवरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा.

			15				
			27	22			
		19	34	17			
	25	12	31	33			
	28	32	37	26	21		
14	18	23	39	13	36		
20	38	29	16	35	24	30	

कच्च्या कामासाठी फक्त

ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------

73. 25321237 : 33263137 :: 38182923 : ?  
(1) 24133916 (2) 24133539 (3) 30362413 (4) 39351324
74. 28, 20, 38, 32, 37, 29, 16, 26, ?, ?  
(1) 13, 35 (2) 35, 21 (3) 24, 30 (4) 21, 35
75. Choose two correct alternatives for the following question.  
271912 : 311722 :: 281438 : ?  
(1) 322329 (2) 243621 (3) 292332 (4) 373916

SPACE FOR ROUGH WORK

ABCDE	FGHIJ	KLMNO	PQRST	UVWXY
-------	-------	-------	-------	-------

73. 25321237 : 33263137 : : 38182923 : ?  
(1) 24133916 (2) 24133539 (3) 30362413 (4) 39351324
74. मनोच्याचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती?  
28, 20, 38, 32, 37, 29, 16, 26, ?, ?  
(1) 13, 35 (2) 35, 21 (3) 24, 30 (4) 21, 35
75. वरील मनोच्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट ओळखा. (दोन अचूक पर्याय निवडा)  
271912 : 311722 :: 281438 : ?  
(1) 322329 (2) 243621 (3) 292332 (4) 373916

कच्च्या कामासाठी फक्त

SPACE FOR ROUGH WORK